

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत  
रुग्णालयांमध्ये पदव्युत्तर पदविका  
अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय क्रमांक: मवैअ-२०१५/प्र.क्र.८५/सेवा-३

गो.ते.रुग्णालय, संकुल इमारत, १० वा मजला  
नवे मंत्रालय, मुंबई-४०० ०१  
तारीख: १७ जुलै, २०१५

वाचा -

- १) संचालक आरोग्य सेवा, मुंबई यांचे पत्र क्रमांक: संआसे/पदव्युत्तर पदवी/अभ्यासक्रम/  
शिकाना/१४, दि.२४.१२.२०१४, दि.०७.०२.२०१५, दि.१३.०३.२०१५ व दि.११.०५.२०१५

प्रस्तावना -

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत रुग्णालयांमध्ये विशेषज्ञांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. सद्यःस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागाकडून पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी प्रतिवर्षी ८० ते ९० जागा उपलब्ध करून दिल्या जातात. रिक्त पदांची संख्या पाहता या जागा अपुऱ्या पडतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात विशेषज्ञांची पदे खुप मोठ्या प्रमाणात रिक्त राहतात. सदर बाब लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये कॉलेज ऑफ फिजीशियन आणि सर्जन (CPS) संस्थेमार्फत चालविण्यात येणारे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करून राज्यात विशेषज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता भरून काढण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत रुग्णालयांमध्ये कॉलेज ऑफ फिजीशियन आणि सर्जन या संस्थेमार्फत चालविण्यात येणारे खालील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

- १) डीप्लोमा इन ऑपथॅलमिक मेडीसीन अँड सर्जरी.
- २) डीप्लोमा इन गायनॅकॉलॉजी अँड ऑबस्टेट्रीक्स.
- ३) डीप्लोमा इन चार्डल्ड हेल्थ.
- ४) डीप्लोमा इन पॅथॉलॉजी अँड बॅक्टेरीऑलॉजी.
- ५) डीप्लोमा इन अँनेस्थेशिया.

- ६) डीप्लोमा इन सायकॅट्री मेडिसीन.
- ७) डीप्लोमा इन ट्युबरकुलोसीस डिसीजेस.
- ८) डीप्लोमा इन ट्रान्स्फ्युजन मेडिसीन.

**२. सदर अभ्यासक्रम सुरु करण्यास खालील निकष विहित करण्यात येत आहेत.**

१. कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन्स, मुंबई या संस्थेने निर्धारित केलेल्या मानकानुसार प्रत्येक विषयाच्या विभागासाठी एक विभाग प्रमुख व उपलब्धतेनुसार सहायक प्राध्यापक यांचा समावेश असेल व उपरोक्त संस्थांच्या मानकानुसार प्रतिशिक्षक दोन विद्यार्थी प्रतीवर्षी घेण्यास परवानगी राहिल.
२. उपरोक्त अभ्यासक्रमानुसार पदव्युत्तर पदविका प्राप्त करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना ५ वर्ष शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात बंधपत्रीत सेवा म्हणून काम करणे बंधनकारक राहिल.
३. संचालनालयाच्या अंतर्गत उपलब्ध असलेल्या प्रशिक्षणानुसार एकूण प्राप्त होणाऱ्या पदानुसार ४०% शासन सेवेतील आणि ६०% खाजगी विद्यार्थी घेण्यात येतील व त्यांना शासन ठरवून देईल त्यानुसार शुल्क आकारण्यात येईल.
४. उपरोक्त अभ्यासक्रमासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक त्या सोयी सुविधांकरीता संबंधित जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वीय प्रपंची (पीएलए) खात्यामध्ये उपलब्ध असलेल्या निधीतून तसेच अभ्यासक्रमासाठी खाजगी उमेदवारांकडून प्राप्त होणाऱ्या शैक्षणिक शुल्कातून खर्च करण्यात येईल.
५. सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश पुर्व परीक्षा घेण्यात येईल. प्रवेश पुर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अभ्यासक्रमासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात येईल.
६. उमेदवारांनी संबंधित विषयाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदविका प्रमाणपत्र कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन्स, मुंबई या संस्थेकडून सार्वजनिक आरोग्य विभागास सुपुर्द करण्यात येईल व संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निर्धारित बंधपत्रीत सेवा पूर्ण केल्यानंतर सदर प्रमाणपत्र त्यांना अदा करण्यात येईल.
७. सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अटी व शर्ती शासन निर्णय क्र.मवैअ-१९१०/४६६/प्र.क्र.४११/१०/सेवा-३, दि.०३.०५.२०११ नुसार लागू होतील.
८. सदर अभ्यासक्रमासाठी सेवा बाह्य उमेदवारासाठीच्या शैक्षणिक शुल्काची रक्कम प्रधान सचिव (सा.आ.वि.) यांच्या अध्यक्षतेखालील समिती निश्चित करील.

३. सदर प्रस्तावास सामान्य प्रशासन विभाग, वित्त विभाग, नियोजन विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांची मान्यता आहे. सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.५३७/कार्यासन-१२, दि.२७.०३.२०१५, वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. २३२/२०१५/व्यय-१३, दि.३०.०४.२०१५ नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.८९/१४७२, दि.०३.०३.२०१५ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०७१३१५०९०६०५१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(भा. बा. पाटील)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे सचिव.
- ३) मा. मंत्री (आरोग्य) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
- ४) मा. राज्यमंत्री (आरोग्य) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. मंत्री (सर्व) व मा. राज्यमंत्री (सर्व) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ६) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ७) अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई.
- ८) अपर मुख्य सचिव (नियोजन), मंत्रालय, मुंबई.
- ९) प्रधान सचिव (आरोग्य) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- १०) सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ११) आयुक्त कुटुंब कल्याण यांचे स्वीय सहायक
- १२) विभागीय आयुक्त (महसूल) (सर्व)

- १३) जिल्हाधिकारी (सर्व)
- १४) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- १५) संचालक आरोग्य सेवा, मुंबई.
- १६) अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालये, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (सर्व)
- १७) अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (सर्व)
- १८) सह संचालक आरोग्य सेवा (सर्व)
- १९) उप संचालक आरोग्य सेवा (सर्व)
- २०) जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय (सर्व)
- २१) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)
- २२) महालेखापाल, महाराष्ट्र - १/२ लेखा परीक्षा लेखा व अनुज्ञेयता, मुंबई / नागपूर
- २३) लेखा व अधिदान, मुंबई.
- २४) जिल्हा कोषागार अधिकारी (संबंधित)
- २५) निवडनस्ती सेवा-३